

केंद्र पुरस्कृत "हातमाग उदयोगाचे पुनर्जिवन, सुधारणा आणि
पुनरचना पॅकेज" राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्याबाबत

महाराष्ट्र शासन,
सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग,
शासन निर्णय क्र. हातमाग २०११/प्र.क्र.१४५/टेक्स-३,
मंत्रालय, मुंबई ३२.
दिनांक :- ९ जुलै, २०१२.

वाचा :- विकास आयुक्त (हातमाग), भारत सरकार, वस्त्र मंत्रालय, उद्योग भवन, नवी
दिल्ली ११० ०११ यांचे इंग्रजी पत्र क्र.६/२/११-डीसीएच/एफपी/ डीएचडीएस,
दिनांक २८ नोव्हेंबर, २०११.

प्रस्तावना :-

देशामध्ये पंधरा हजार हातमाग सहकारी संस्था आणि तीन लक्ष हातमाग विणकर आहेत. या असंघटीत क्षेत्रासाठी अर्थसहाय्य देवून हातमाग विणकर व त्यांच्या कुंटुंबाची आणि एकूणच हातमाग क्षेत्राची प्रगती करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वस्त्रोदयोग मंत्रालयाने राज्य शासनांच्या प्रत्यक्ष सहभागाने राबवायचे रूपये ३००० कोटीपेश्वा जास्त रक्कमेचे "हातमाग उदयोगाचे पुनर्जिवन, सुधारणा व पुनरचना पॅकेज" जाहिर केले आहे. कर्जमाफी व पुनर्भाडवलीकरण असे स्वरूप असलेल्या या पॅकेजमधील राज्य शासनांचे दायित्व केवळ २०% आहे. पॅकेजवरील उर्वरित ८०% खर्च नावार्डच्या माध्यमातून केंद्र सरकार करणार आहे. अशा किमान दायित्वाच्या पॅकेजची अंमलबजावणी राज्य मधील हातमाग व्यवसायाच्या वृद्धीसाठी करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

निर्णय :-

केंद्र सरकार पुरस्कृत "हातमाग उदयोगाचे पुनर्जिवन, सुधारणा आणि पुनरचना" या पॅकेजची सन २०१२-१३ या आर्थिक वर्षापासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी, याव्हारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. केंद्र सरकार, नावार्ड व महाराष्ट्र राज्य यांचेमधील सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरीत करण्यासाठी संचालक (वस्त्रोदयोग), नागपूर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

३. हातमाग पॅकेज अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील प्रचलित व्यवस्थेमध्ये जे काही प्रशासकीय, कायदेशीर आणि संस्थात्मक सुधारणा कराव्या लागणार आहेत, त्यासाठी शासनाची मान्यता घेण्यात यावी.

४. याकरिता अपेक्षित असणा-या खर्चासाठी आवश्यक तो निधी (राज्य हिस्सा) राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येईल.

५. वरील खर्चाकरिता स्वतंत्र लेखाशिर्ष (राज्य हिस्सा व केंद्र हिस्सा) उघडण्यात यावे.

६. हे आदेश, नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीने त्यांचेकडील अनुक्रमे अनोपचारिक संदर्भ क्रमांक १०/१४३३, दिनांक ११ जून, २०१२ व क्रमांक ३२५/१२/व्यय-२, दिनांक ३० जून, २०१२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

७. प्रस्तुत निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०१२०७१०१६१६५५२३०० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा. हे. बागडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.

मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.

सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री (खाजगी सचिवामार्फत), मंत्रालय, मुंबई ३२.

मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई ३२.

सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.

सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व विभागीय आयुक्त, / जिल्हाधिकारी (सर्व),

विकास आयुक्त (हातमाग), भारत सरकार, वस्त्र मंत्रालय, उद्योग भवन, नवी दिल्ली ११

कार्यकारी संचालक, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, पो.बॉ.८१२१, प्लॉट

क्र.सी-२४, ब्लॉक-ब, बीकेसी, मुंबई ५१.

संचालक, वस्त्रोदयोग संचालनालय, नागपूर

सहकार आयुक्त व निवंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

सर्व प्रादेशिक उप संचालक (वस्त्रो.) मुंबई / नागपूर / औरंगाबाद / सोलापूर.

सर्व जिल्हा उपनिवंधक, सहकारी संस्था

महालेखापाल, महाराष्ट्र-१ / २, (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर.

सहसंचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.

संचालक, माहिती व जनसंपर्क संचालक, मंत्रालय, मुंबई. (५ प्रती)

संबंधित जिल्हाचे विशेष लेखापरिक्षक (सर्व)

कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्या. (महाटेक्स), मुंबई

कक्ष अधिकारी, १६-स / १७-स, सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

नियोजन विभाग (कार्या-१४३१), मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (व्यय-२, अर्थसंकल्प-२, अर्थ-२), मंत्रालय, मुंबई-३२.

निवडनस्ती (टेक्स-३)